

राष्ट्रीय सेवा योजना
राज्यस्तरीय पुरस्कार २०१७-१८

महाराष्ट्र शासन
उच्च व तंत्र शिक्षण विभाग
शासन निर्णय क्रमांक: रासेयो- २०१८/(१५७/१८)/साशि-७

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय विस्तार इमारत, मुंबई ४०० ०३२
तारीख: २४ ऑगस्ट, २०१८

संदर्भ : शासन पत्र क्र.रासेयो- २०१८/(१५७/१८)/साशि-७ समक्रमांक दिनांक ३० जून २०१८

प्रस्तावना

केंद्र शासनाच्या पध्दतीवर आधारित राज्यस्तरावर राज्याचा रौप्य महोत्सवी वर्षापासून राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत पुरस्कार देण्याची प्रथा सन १९९३-९४ वर्षापासून सुरु करण्यात आली. त्यानुसार विद्यापीठांकडून प्रस्ताव मागविण्यात आले व राज्यस्तरीय पुरस्कार निवड समितीच्या शिफारशीनुसार निर्णय घेण्यात आला.

शासन निर्णय :

राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत सन २०१७-१८ मध्ये निःस्वार्थ भावनेने व निष्ठेने समाजाची सेवा करणाऱ्यांना त्यांच्या अंगिकृत कामात प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या निःस्वार्थ सेवेचा यथोचित गौरव करण्याच्या दृष्टीने खाली नमूद केल्याप्रमाणे राज्यस्तरीय पुरस्कार देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे.

(१) सर्वोत्कृष्ट विद्यापीठ (स्मृतिचिन्ह)

अ.क्र.	विद्यापीठाचे नांव
१	महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर

(२) सर्वोत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक (स्मृतिचिन्ह व रु. १०,०००/-)

अ.क्र.	कार्यक्रम समन्वयकाचे नांव	विद्यापीठाचे नाव
१	डॉ. संतोष बी.आखरे	महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर

(३) सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार (स्मृतिचिन्ह व रु. ५,०००/- प्रत्येकी)

अ.क्र.	कार्यक्रम अधिका-यांचे नांव	महाविद्यालय/विद्यापीठ
१	डॉ.सतिश एस.कोलते	किशिनचंद चेल्लाराम महाविद्यालय, चर्चगेट, (मुंबई विद्यापीठ, मुंबई)
२	डॉ.विशाल विठ्ठल गायकवाड	शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, आळंदी, ता.खेड, जि.पुणे. (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे)

३	डॉ.प्रकाश रामचंद्र सुर्वे	संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड, जि.परभणी (स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड)
४	डॉ.लक्ष्मण शिवरामजी मुंडे	कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय, परळी वैजनाथ, जि.बीड (डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद)

(४) सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार

(स्मृतिचिन्ह)

अ.क्र.	महाविद्यालयांचे नावे	विद्यापीठ
१	किशिनचंद चेल्लाराम महाविद्यालय, चर्चगेट,	मुंबई विद्यापीठ, मुंबई
२	शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, आळंदी, ता.खेड, जि.पुणे.	सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
३	संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड, जि.परभणी	स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
४	कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय, परळी वैजनाथ, जि.बीड	डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

(५) कार्यक्रम अधिकारी प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्कार

अ.क्र.	कार्यक्रम अधिका-यांचे नांव	महाविद्यालय/विद्यापीठ
१	डॉ.राजेंद्र छोटेलाल शाह	जे.एम.पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भंडारा (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर)
२	प्रा.संदिप कडूभाऊ तांबे	कृषि महाविद्यालय, सोनई (महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी)
३	प्रा.कुलदीप आर. गोंड	सरदार पटेल महाविद्यालय, गंजवार्ड, चंद्रपूर (गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली)
४	श्री.खाजा अब्दुल खदीर	एम.आय.पी. अन्नतंत्र महाविद्यालय, हिंगोली रोड, औंढा नागनाथ, जि.हिंगोली (वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी)
५	प्रो.तेजपाल तुकाराम जगताप	कर्मविर भाऊराव पाटील महाविद्यालय, उरुण इस्लामपूर, ता.वाळवा, जि.सांगली (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)
६	डॉ.शिल्पा राहूल रेवले	सेठ चंदनमल मुथा आर्याग्ला वैद्यकिय महाविद्यालय, सातारा (महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक)
७	श्री.संदिपान गुरुनाथ जगदाळे	दयानंद कला महाविद्यालय, लातूर (सहायक शिक्षण संचालक +२ स्तर, पुणे)

(६) सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार : (स्मृतिचिन्ह व रु. २,०००/- प्रत्येकी)

अ.क्र.	स्वयंसेवकाचे नांव	महाविद्यालय/विद्यापीठ
१	श्री.सचिन दिगंबर ढोले	डिपार्टमेंट ऑफ पॉलिटिकल सायन्स, (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद)
२	श्री.आशितोष पांडूरंग मगदूम	देवचंद महाविद्यालय, अर्जुननगर, ता.कागल, जि.कोल्हापूर- (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)
३	कु.निखिता प्रल्हाद वरंभे	कला व वाणिज्य महाविद्यालय भिंसी, ता.चिमूर, जि.चंद्रपूर (गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली)
४	कु.स्वप्नाली दिलीप जाधव	शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज, ता.माळशिरस, जि.सोलापूर, (सोलापूर विद्यापीठ, सोलापूर)
५	श्री. अथर्व अरुण शिंदे	डॉ. अण्णासाहेब शिंदे, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, राहूरी (महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी)
६	कु.आत्मया गिरीश वर्तक	कशिनचंद चेलाराम महाविद्यालय, चर्चगेट (मुंबई विद्यापीठ, मुंबई)
७	श्री.ऋषिकेश रामदास चव्हाण	न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव, जि.अहमदनगर, (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे)
८	कु.शितल पांडूरंग दुधाटे	महादेवराव पाटील महाविद्यालय, पालम (स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड)
९	श्री.प्रविन प्रकाश साखरे	गो.से.अर्थ-वाणिज्य महाविद्यालय, अमरावती रोड, नागपूर- ४४०००१ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ , नागपूर)
१०	कु.रंगोली अरुण पडघन	कृषि महाविद्यालय, वनामकृवि, परभणी (वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी)
११	श्री.सुप्रिम अशोक मस्कर	अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय वसई रोड(प) ता.वसई, जि.पालघर (सहायक शिक्षण संचालक +२ स्तर, पुणे)
१२	श्री.शुभम विजय देशमुख	मोतिवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, मोतिवाला नगर, गंगापूर सातपुर लिंक रोड, गंगापूर, नाशिक (महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक)
१३	श्री.अक्षय विठ्ठलराव गायकवाड	वनविद्या महाविद्यालय, अकोला. (डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला)
१४	श्री.अविनाश दारसु आचला	छात्रवीर राजे संभाजी प्रशासकीय सेवा महाविद्यालय, मोरवा, जि.चंद्रपूर (कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक)
१५	कु.अमरिता तिलकराज शर्मा	डॉ.बी.एम.एन कॉलेज ऑफ होम सायन्स, माटुंगा (एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, माटुंगा)

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०८२७१३११२२७९०८ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(डॉ.अतुल साळुंके)

राज्य संपर्क अधिकारी/ विशेष कार्य अधिकारी

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई
२. मा.मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
३. मा.राज्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षण यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
४. मा. सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई
५. संचालक, उच्च शिक्षण, पुणे
६. संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, मुंबई
७. शिक्षण संचालक, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
८. संचालक (प्रशिक्षण), व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई
९. सर्व विद्यापीठांचे कुलगुरु/कुलसचिव
१०. कार्यक्रम सल्लागार, राष्ट्रीय सेवा योजना, भारत सरकार, मनुष्यबळ विकास मंत्रालय,
११. युवक कार्य व क्रीडा विभाग, शास्त्री भवन, नवी दिल्ली.
१२. संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई
(दूरदर्शन, आकाशवाणी, वृत्तपत्रे इत्यादिंच्या माध्यमाद्वारे यथोचित प्रसिध्दी देण्यासाठी)
१३. सहाय्यक कार्यक्रम सल्लागार, राष्ट्रीय सेवा योजना विभागीय केंद्र, पुणे
१४. कार्यक्रम समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना, सर्व विद्यापीठे
१५. पुरस्कार निवड समितीचे सदस्य
१६. पुरस्कार प्राप्त कार्यक्रम अधिकारी व त्यांच्या महाविद्यालयांचे प्राचार्य
१७. पुरस्कार प्राप्त विद्यार्थी
१८. निवड नस्ती, साशि-७